

ÇKDn. bezeichnet das Wort *Kleider, Kränze u. s. w., die Freunde an Festen erbeuten und nach Hause tragen.*

पूर्णापात्रमय (vom vorherg.) adj. f. *in einem Pūrṇapātra bestehend:*
 ०मयीमाहुः पाकयज्ञस्य दत्तियाम् MBh. 12, 2306. वचः (अभूत्पुरि) so v. a. *alles Reden drehte sich nur um volle Gefässe, man sprach nur von vollen Taschen* KATHÁS. 23, 84. *jede Rede ein Gedicht* BROCKHAUS.

पूर्णाबीजं m. = बीजपूर Citrone (voller Kerne) RĀGAn. im ÇKDn.
 पूर्णाभद्र (पूर् + भद्र) m. N. pr. eines Schlangendämons MBh. 1, 1557. eines Mannes HARIV. 1700. DAÇAK. 115, 1. des Vaters des Jaksha Harikeça SKANDA-P. in Verz. d. Oxf. H. 70, a, 1.

पूर्णामा f. = पूर्णिमा BHAR. zu AK. 1, 1, 3, 7. ÇKDn.
 पूर्णामानस (पूर् + मा) adj. *dessen Herz befriedigt ist* R. 3, 73, 25.
 पूर्णामास (पूर् + मास) m. Vollmond ÇAT. Ba. 11, 2, 4, 1. fgg.
 पूर्णामास (पूर् + मा) m. Vollmond und die Feier am Tage des Vollmondes TS. 1, 6, 3, 2. 2, 2, 10, 2. 5, 4, 1. 3, 4, 1. दर्शमहं पूर्णामासं यज्ञं यथा यज्ञैः TBa. 1, 2, 2, 14. 3, 7, 5, 13. ÇAT. Ba. 11, 2, 4, 8. चित्रापूर्णामासं, फल्गुनी° TS. 7, 4, 9, 1. — MBh. 12, 1007. personif. ein Sohn Dhātār's von der Anumati BHĀG. P. 6, 18, 3. पूर्णामासी f. = पूर्णिमा HALĀJ. 1, 112. ÇABDAM. im ÇKDn. पूर्व° WRBER. GĀJOT. 75; vgl. पौर्णमासी. — Vgl. पौर्णमास.

पूर्णमुख (पूर् + मुख) m. Vollgesicht, N. pr. eines Schlangendämons MBh. 1, 2157.
 पूर्णमैत्रायणीपुत्र s. u. पूर्ण 2. am Ende.
 पूर्णयोग (पूर् + योग) m. eine best. Kampfsart MBh. 2, 910.
 पूर्णवन्धुर (पूर् + व) adj. *dessen Wagenkasten gefüllt ist: प्र नूनं पूर्णवन्धुरं स्तुतो यादृक् वशां अनुं RV. 1, 82, 3.*
 पूर्णवपुस् (पूर् + व) adj. *vollleibig: निशाकर der Vollmond* MBh. 12, 5674.
 पूर्णवर्मन् (पूर् + व) m. N. pr. eines Mannes HIUEN-THSANG I, 463 (°वर्म St. JULIEN).

पूर्णविनाशिक m. = सर्वविनाशिक Bez. der Buddhisten, weil sie eine vollständige (पूर्णा) Vernichtung (विनाश) annehmen, COLEBR. Misc. Ess. I, 393.
 पूर्णसौगन्ध (पूर्णा + सौ) m. N. pr. eines Mannes; s. पौर्णसौगन्ध.
 पूर्णहाम (पूर् + हाम) m. = पूर्णाहुति GOBH. 4, 8, 16. KAUC. 67. 72. 73. 138. 140.
 पूर्णाङ्ग (पूर् + अङ्ग) m. N. pr. eines Schlangendämons MBh. 1, 2157.
 पूर्णाञ्जलि (पूर् + अञ्जलि) m. zwei Handvoll KAUC. 78. 133.
 पूर्णानक n. 1) = घानक Trommel H. an. 4, 22. पूर्णालक MED. k. 200. पूर्णानक der Laut einer Trommel ÇABDĀRTHAK. bei WILS. — 2) = पूर्णापात्र Kleider und Kränze, die gute Freunde an Festen erobern, H. 677. H. an. HĀR. 19 (पूर्णालक der Text, पूर्णानक die Corrig.). पूर्णालक TRIK. 3, 2, 7. MED. — 3) = पात्र Gefäss H. an. — 4) Mondstrahl ÇABDĀRTHAK. bei WILS.

पूर्णाम्ना (पूर्णा + अम्ना) f. Bez. der 16ten Kalā des Mondes BRAHMA-P. in Verz. d. Oxf. H. 18, b, 26.
 पूर्णायत (पूर्णा + आयत) adj. *vollkommen gespannt; subst. ein vollkommen gespannter Bogen: पूर्णायतोत्सृष्टैः शरैः* HARIV. 13413.
 पूर्णायुस् (पूर्णा + आयुस्) m. N. pr. eines Gandharva MBh. 1, 2554.

HARIV. LANGL. II, 481 (die Calc. Ausg. 14156 liest ऊर्णायु). — Vgl. ऊर्णायु.
 पूर्णार्थ (पूर्णा + अर्थ) adj. *der sein Ziel erreicht hat, dessen Wunsch erfüllt worden ist* BHĀG. P. 3, 2, 5.

पूर्णालक s. u. पूर्णानक.
 पूर्णाशा (पूर्णा + आशा) f. N. pr. eines Flusses MBh. 6, 339 (VP. 184). — Vgl. पूर्णाशा.
 पूर्णाहुति (पूर्णा + आ) f. *Volloffer d. h. Darbringung eines vollen Löffels* TBa. 3, 8, 10, 5. उद्धृत्वाक्वनीयं पूर्णाहुतिं जुहेति ÇAT. Ba. 2, 2, 1, 13, 1, 3, 4. 4, 1, 10. KĀTJ. ÇA. 4, 7, 14. 15, 1, 7. 20, 1, 20. इति पूर्णाहुत्यन्तमग्राधयम् ĀÇV. ÇA. 2, 1, 3, 13. GRĪJASĀMĒR. 1, 9, 26. MBh. 4, 930 (पूर्णहुत्यः nom. pl.). 14, 627 (पूर्णा° gedr.). RĀGĀ-TAR. 6, 143. पूर्णाहुतिक adj. *darauf bezüglich* Schol. zu KĀTJ. ÇA. 25, 2, 19.

पूर्णा f. nom. act. von 1. पूर VOP. 26, 184.
 पूर्णाका s. u. पूर्णक.
 पूर्णामन् (von पूर्णा) m. N. pr. eines Bruders des Kaçjapa und Sohnes des Mariki von der Kalā BHĀG. P. 4, 1, 13. fg.
 पूर्णिमा (wie eben) f. *Vollmondsnacht, Vollmondstag* AK. 1, 1, 3, 7. H. 149. RĀGĀ-TAR. 3, 156. Schol. zu SĪRĪJAS. 4, 7. ०रात्रि H. 143. शर्वरी° Spr. 2964. ०दिन PĀNĀKĀT. 74, 22. ०त्रत BHAVIṢĪJOTT. P. in Verz. d. B. H. 135, b, 8 v. u. — Vgl. चलत्°, झूत°

पूर्णामासी f. nach Lois. zu AK. 1, 1, 3, 7 angeblich = पौर्णमासी.
 पूर्णाकार (पूर्णा + 1. कर) *vervollständigen* KATHÁS. 4, 88.
 पूर्णान्द्र (पूर्णा + अन्द्र) m. Vollmond TRIK. 3, 3, 39. KATHÁS. 45, 334. Spr. 1816. KAURAP. 7.
 पूर्णात्कार (पूर्णा + उ) m. N. pr. eines Berges MĀRK. P. 38, 13.
 पूर्णात्सङ्ग (पूर्णा + उ) m. N. pr. eines Fürsten VP. 472.
 पूर्णादरा (पूर्णा + उदरा) f. N. pr. einer Gottheit Verz. d. Oxf. H. 97, a, 35.
 पूर्णापमा (पूर्णा + उ) f. *ein vollständiges Gleichnis* (welches die vier Erfordernisse उपमान, उपमेय, साधारणधर्म, उपमावाचक oder सादृश्यप्रतिपादक sämtlich enthält), Gegens. लुप्तोपमा. KUVALAJ. 4, b (3, b). PRA-TĀPAR. 74, b, 75, a.

पूर्त (partic. praet. pass. von 1. पूर) P. 8, 2, 57. 7, 1, 102, Sch. 1) *gefüllt, voll von* TRIK. 3, 3, 169. H. an. 2, 180. MED. t. 36. ऐश्वर्यवैराग्ययशोऽवबोधवीर्यश्रिया (त्वां) पूर्तमहं प्रपद्ये BHĀG. P. 3, 24, 32. *verdeckt, verhüllt* VIÇVA bei WILS. — 2) n. *Gewährung; Lohn, Belohnung; Lohn, auf welchen man Anspruch hat, Verdienst; später ein verdienstliches Werk, wie Speisung von Brahmanen, Brunnengraben u. s. w.* AK. 2, 7, 27. TRIK. H. 834. H. an. MED. आ स एतु य इवदां अदेवः पूर्तमादे RV. 8, 46, 21. नृदि ते पूर्तमन्तिपद्भुवन्नेमानां वसा 6, 16, 18. यदत्तं यत्परादानं यत्पूर्तं याश्च दत्तिणाः VS. 18, 64. विद्धि पूर्तस्ये नो राजन् AV. 6, 123, 5. स्वं मे इष्टं स्वं दत्तं स्वं पूर्तं स्वं आतम् TBa. 3, 7, 5, 4. इष्टं पूर्तम् AV. 9, 5, 13. 6, 31. AIT. Ba. 7, 21. 24. KAUC. 3. पितृव्यगुरुदौहित्रान्भतुः स्वस्त्रीयमानुलान् । पूयतेकव्यपूर्ताभ्याम् BRĪHASPATI bei KULL. zu M. 9, 187 und DĀJABB. 269, 3. अद्ध्येष्टे च पूर्तं च नित्यं कुर्यादतन्त्रितः M. 4, 226. न पूर्तमिप्रदास्यन्ति तुल्यत्वममैरर्गताः HARIV. 7273. पूर्तमिष्टम् BHĀG. P. 7, 15, 29. पूर्तं सुरालयारामकृपाज्ञीव्यादिलक्षणम् 49. दीर्घिकारामकासारप्रमुक्तिर्भूदिदन्तिषौः । पूर्तरनसैषो धर्म निरत्तरमपालयत् ॥ Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 12, Çl. 45. MĀRK. P. 40, 4. adj. in Verbindung mit धर्म so v. a.